

अंबरनाथ नगरपरिषद - मुख्याधिकारी श्री.गणेश देशमुख - कार्यकाल दि.२८ सप्टेंबर २०१५ ते ३१ मे २०१७

अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.गणेश देशमुख यांची नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यांत आली आहे.

श्री.गणेश देशमुख यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत शहरातील कॉक्रीट रस्ते, चौक सुशोभिकरण, उद्याने, शिवमंदिर परिसर सुशोभिकरण, अमृत योजनेअंतर्गत वाढीव भुयारी गटार योजना अशा अनेक विकासकामांना गती दिली. नगरपरिषदेच्या अधिकारी / कर्मचारी वर्गाच्या सहाय्याने कामाचे योग्य नियोजन यामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अंबरनाथ शहरात सर्वात जास्त वैयक्तिक शौचालय बांधून हागणदारीमुक्त शहराकडे वाटचाल करित महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला. तसेच शहरात शून्य घनकचरा प्रकल्प राबवून अंबरनाथ शहर स्वच्छ करण्याकरीता आणखी एक पाऊल उचलले.



अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत अमृत योजनेतून मंजूर करण्यांत आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनी टाकण्याचे कामाचे भूमिपूजन खा.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यांत आले आहे. अमृत योजनेतून 13 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यांत आली आहे. या योजनेच्या कामातील जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यांत येत आहे. शहराच्या टोकाच्या ठिकाणी असलेल्या वस्तीत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झाले आहे. जेथे या योजनेची सुरुवात केली आहे, तो परिसर आदिवासी भाग असल्याने या ठिकाणी ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याकरीता नगरपरिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत.

राज्यामध्ये वैयक्तिक शौचालये बांधणी तसेच कचरामुक्त शहर योजनेत पुढाकार घेऊन शून्य कचरा प्रकल्प राबवून उत्कृष्ट काम करणारे अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.गणेश देशमुख यांचा जिल्हास्तरावरही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यांत आला.

या सगळ्या उपक्रमाची शासन दरबारी दखल घेण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रथम नगरविकास दिनाचे औचित्य साधून नागरी गौरव - २०१७ अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगतीशील ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अंबरनाथ नगरपरिषदेस - सर्वोत्कृष्ट नगरपरिषद - ('अ' वर्ग) व उत्कृष्ट नगरपरिषद - प्रथम क्रमांक - (कोकण व पुणे विभाग) म्हणून मा.मुख्यमंत्री श्री.देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते गौरविण्यांत आले. तसेच चार कोटी रुपयांचा पुरस्कारही देण्यांत आला.



अंबरनाथ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता निविदा काढून त्याचे भूमिपूजन करून नवीन प्रशासकीय इमारतीचे कामही त्यांनी मार्गी लावले आहे.



सध्या श्री.नंदकुमार बुराडे, जिल्हा प्रशासन अधिकारी, ठाणे यांचेकडे अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यांत आलेला आहे.